

स्वयंरोजगार कार्यक्रमाची अंमलबजावणी  
करण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना करणे.

महाराष्ट्र शासन  
रोजगार व स्वयंरोजगार विभाग  
शासन निर्णय क्र. रोस्वरो-२००६/प्र.क्र.२१/रोस्वरो-१  
नवीन प्रशासन भवन, १४ या मजला,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- ३ मे, २००६.

**संदर्भ** :- यशदा, पुणे यांचे पत्र क्र. रात्राविसुं/रुडा/१९०६/प्रशि-कार्य-१,  
दि. १४ मार्च, २००६.

**प्रस्तावना :**

राज्यातील वाढती बेरोजगारी, औद्योगिकरण, आधुनिकीकरण, संगणकीकरण व जागतिकीकरण इ. कारणांमुळे नोक-यांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी घट यामुळे नोकरीचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने ऑक्टोबर, २००० मध्ये नवीन धोरण अमलात आणले आहे. सदर विषय यशदा, पुणे या संस्थेने हाती घेतला असून त्यासाठी दि. २५ व २६ फेब्रुवारी, २००६ रोजी रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेतील अधिका-यांची कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेत गटांनी सादर केलेल्या शिफारशींवर विचार करून पुढील दिशा ठरविण्यासाठी एका कोअर ग्रुपची स्थापना करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

**शासन निर्णय :**

शासनाने अंमलात आणलेल्या स्वयंरोजगार धोरणाचे कार्यक्रमास चालना देणे व स्वयंरोजगार कार्यशाळेमध्ये विविध गटांनी सादर केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य स्तरावर प्रधान सचिव, रोजगार व स्वयंरोजगार यांचे अध्यक्षतेखाली कोअर ग्रुपची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोअर ग्रुपची रचना पुढीलप्रमाणे राहिल.


- |  |                    |
|--|--------------------|
| १) प्रधान सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग   | अध्यक्ष            |
| २) महासंचालक, यशदा, पुणे   | सदस्य              |
| ३) विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय  | सदस्य              |
| ४) आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय  | सदस्य              |
| ५) स्वयंरोजगाराच्या योजना राबविण्या-या महामंडळांचे/मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी | सदस्य              |
| ६) श्री.संजय सावंत, भाप्रसे, रोजगार व स्वयंरोजगार विभाग  | सदस्य सचिव/समन्वयक |
| ७) श्री.सी.के.पाटील, गटप्रमुख, स्वयंरोजगार, यशदा, पुणे   | सदस्य सचिव/समन्वयक |
| ८) श्री.आ.बा.ढोक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी  | तांत्रिक सहाय्यक   |

२. कोअर ग्रुप मार्फत खालील विषय हाताळण्यांत येतील :-

- (१) स्वयंरोजगार कार्यक्रमाचे अंमलबजावणीबाबत कार्यशाळेतील शिफारशींवर आधारित कृति आराखडा तयार करणे
- (२) कृति आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रिय अधिका-यांना मार्गदर्शन करणे इ.
- (३) कोअर ग्रुपपुढे वेळोवेळी येणा-या विषयावर चर्चा करणे व निर्णय घेणे.

कोअर ग्रुपने केलेल्या कामाचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

  
(संजय सावंत)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

मा. राज्यपालांचे सचिव  
मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव  
मा. उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव  
मा. मंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,  
मा. राज्यमंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,  
मा. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव  
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन  
शासनाचे सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव /सचिव  
वित्त विभाग (अर्थसंकल्प-२०/अर्थसंकल्प-३/व्यय-५)  
नियोजन विभाग (कार्यासन १४४३)  
आदिवासी विकास विभाग.  
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.  
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परिक्षा), मुंबई.  
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर  
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परिक्षा), नागपूर.

आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई.  
विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रतीसह)  
महासंचालक, यशदा पुणे,  
व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी (संबंधित महामंडळे)  
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, १९/२१, मनोहरदास रस्ता, मुंबई - १.  
सर्व विभागीय उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार, सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,  
सर्व रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी,  
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र.  
सर्व अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.  
निवड नस्ती, (रोस्वरो-१).